

# यशवंत इन हाऊस

YASHWANT IN HOUSE

• फलटण जि. सातारा. • वर्ष १२ वे • अंक: ४ था • एप्रिल २०२२ • पृष्ठ १६



**बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार..!**

संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य, सल्लागार, अधिकारी व सेवक वर्ग

मुख्य कार्यकारी अधिकारी- सौ. वैशाली मोकाशी उपाध्यक्ष- अजित निकम अध्यक्ष- शोखर चरेगांवकर

अंतरंगा

- १) मुखपृष्ठ | २) ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय | ३) पंचवार्षिक निवडणूक | ४/५) नूतन संचालक मंडळ सभा | ६) मनाचे श्लोक  
७/८) बँकिंग साक्षरता | ९/१०) दिनविशेष | ११) आरोग्य | १२/१३) ७ प्रकारच्या विश्रांती | १४) क्षणचित्रे | १५) ठेव योजना | १६) कर्ज योजना



## यशवंत बँकेचा ३६० कोटींचा एकत्रित व्यवसाय

नुकत्याच झालेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला रुपये २ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. यशवंत बँकेचा एकत्रित व्यवसाय रुपये ३६० कोटी इतका झाला असून यामध्ये रुपये २०० कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून रुपये १६० कोटींची कर्जे वितरीत केली गेली आहेत. बँकेची गुंतवणूक रुपये ४६ कोटी इतकी झाली आहे.

केवळ बँकेतच प्रत्येक ठेवीदारास मिळणारे रु.५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण ही सर्व ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. याचाच लाभ घेत ग्राहकांनी बँकेतील गुंतवणुकीत वाढ केल्याचे अध्यक्ष चरेगांवकर यांनी सांगितले.

बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून मागील सलग ९ वर्षे बँकेस शासकीय लेखापरीक्षणात 'अ' वर्ग मिळाला आहे. या ही २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी देखील बँकेने आवश्यक ती सर्व आदर्श प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेस यश आले आहे.

सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबिविल्या त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद

दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना -TM<sup>2</sup>, QR कोड द्वारे व्यवहार व मोबाईल बँकिंग अशा अनेक सोयी देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम असल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.

बँकेच्या या प्रगतीसाठी बँकेस सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, व्यवस्थापन मंडळ सदस्य, संचालक, सल्लागार, सेवक व विकास अधिकारी यांना शेखर चरेगांवकर यांनी धन्यवाद दिले आहेत. बँकेच्या व्यवस्थापन मंडळात सौ.कल्पना गुणे, अॅड.विशाल शेजवळ, राहुल पाटील, डॉ.विनीत कुलकर्णी, शार्दुल चरेगांवकर यांचा समावेश आहे. नुकतीच बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक देखील बिनविरोध पार पडली आहे. सन २०२५ साली बँक आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. नूतन संचालकांच्या सहकार्याने सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी बँक एक व्हिजन व मिशन समोर ठेवून नेत्रदीपक प्रगती करेल अशी खात्री यानिमित्ताने चरेगांवकर यांनी व्यक्त केली आहे.

\*\*\*

**बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार..!**

संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य, सल्लागार, अधिकारी व सेवक वर्ग

**मुख्य कार्यकारी अधिकारी-** सौ. वैशाली मोकाशी **उपाध्यक्ष-** अजित निकम **अध्यक्ष-** शेखर चरेगांवकर



# दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटणची पंचवार्षिक निवडणूक विनविरोध

शेखर चरेगांवकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड तर अजित निकम नूतन उपाध्यक्ष

दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटणची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच विनविरोध संपन्न झाली. बँकेच्या कराड कार्यालयात अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. बँकेच्या अध्यक्षपदी श्री.शेखर सुरेश चरेगांवकर यांची, तर उपाध्यक्षपदी श्री.अजित गणपतराव निकम यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.यु.जी. उंबरदंड यांनी कामकाज पाहिले. या सभेस श्री.संदीप जाधव, उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बँकेचे सर्व नूतन संचालक उपस्थित होते.

## नूतन संचालक मंडळ :

अध्यक्ष - श्री.शेखर चरेगांवकर

उपाध्यक्ष - श्री.अजित निकम

## संचालक :-

श्री.नानासाहेब बाजीराव पवार, श्री.अवधूत रामकृष्ण तथा बाबूजी नाटेकर, प्रा.श्रीकृष्ण वसंतराव जोशी, श्री.संदीप प्रभाकर इंगळे, श्री.गोपीनाथ भालचंद्र कुलकर्णी, श्री.जयवंत यशवंत जगदाळे, श्री.महेशकुमार जगन्नाथ जाधव, डॉ.प्रदीपकुमार गोविंदराव शिंदे, श्री.प्रसाद श्रीराम देशपांडे, डॉ.सचिन विष्णू साळुंखे, श्री.सुहास मृगेंद्र हिरेमठ, प्रा.प्रशांत जंगाणी, सौ.कल्पना अमित गुणे, सौ.अनघा प्रशांत कुलकर्णी हे विनविरोध निवडून आले आहेत. तर बँकेच्या तज्ञ संचालकपदी अॅड.विशाल चंद्रहास शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे.

\*\*\*



अध्यक्ष - मा. शेखर चरेगांवकर



उपाध्यक्ष - मा. अजित निकम



# नूतन संचालक मंडळ सभा

अध्यक्ष - उपाध्यक्ष निवड



निवड सभा



मा. संदिप जाधव उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांचे स्वागत करताना मा. शेखर चरेगांवकर



निवडणूक निर्णय अधिकारी मा.उंबरदंड यांचे स्वागत करताना सौ. कल्पना गुणे





नूतन अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांचे अभिनंदन करताना उपनिबंधक मा. संदिप जाधव



नूतन उपाध्यक्ष अजित निकम यांचे अभिनंदन करताना उपनिबंधक मा. संदिप जाधव



संचालक मंडळ सदस्य



संचालक मंडळ सदस्य





समर्थ रामदास स्वामी रचित

## ॥ मनाचे श्लोक ॥

समर्थाच्या मते माणसाने दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा स्वतः सुधारावे, स्वतःमध्ये बदल घडवून आणावा आणि इतरांना मदत करावी. जीवन आनंदाने कसे जगावे आणि सर्वांशी प्रेमाने कसे वागावे याची कला शिकविणारा ग्रंथ म्हणजे मनाचे श्लोक होय. समर्थ रामदास रचित

“मनाचे श्लोक” अर्थासहित मालिका - भाग १९

जय जय रघुवीर समर्थ ।

श्लोक क्र. ९६

महां भक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।  
जपे रामनामावळी नित्यकाळीं ।  
पिता पापरूपी तथा देखवेना ।  
जनीं दैत्य तो नाम मूर्खें म्हणेना ॥

महान भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळात जन्मास आला, परंतु तो सदासर्वदा रामनामाचा जप करीत असे. त्याचा बाप हिरण्यकशिपू हा अत्यंत पापी होता. त्याने स्वतः कधी नामस्मरण केले नाही आणि प्रल्हादाने केलेले नामस्मरण त्याला कधी पाहवत नसे.

श्लोक क्र. ९७

मुखीं नाम नाहीं तथा मुक्ति केंची ।  
अहंतागुणें यातना ते फुकाची ।  
पुढें अंत येईल तो दैन्यवाणा ।  
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥

ज्याच्या मुखी रामनाम येत नाही, त्याला मुक्ती कोठून मिळणार ? अहंकाराने तो विनाकरण यातना भोगीत असतो. मनुष्यास एकवेळ दैन्यवाणे मरण येणारच आहे. म्हणून भगवंतांचे नाव घेत राहा.

श्लोक क्र. ९८

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।  
बहु तारिले मानवदेहधारी ।  
तथा रामनामीं सदा जो विकल्पी ।  
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥

रामनामामुळे सेतुबंधनाचे प्रसंगी पाषाण तरंगू लागले. या नामामुळे अनेक मनुष्यांचा उध्दार झाला. ज्याला वाटते की नामामुळे काय होणार ? तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधी नाम घेत नाही.

श्लोक क्र. ९९

जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी ।  
तयेमाजिं जातां गती पूर्वजांसी ।  
मुखें रामनामावळी नित्य काळीं ।  
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥

पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय. तेथील यात्रा केल्याने स्वतःस व पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते. तेथे भगवान शंकर हा सर्व जीवांना हिताची गोष्ट सांगत असतो की मुखाने नेहमी रामनाम घ्या.

श्लोक क्र. १००

येथासांग रे कर्म तें हि घडेना ।  
घडे धर्म तें पुण्य गांठीं पडेना ।  
दया पाहतां सर्वभूतीं असेना ।  
फुकाचें मुखीं नाम तें ही वसेना ॥

मनुष्याच्या हातून यथासांग कर्म घडत नाही. जे घडते त्यात उणीव राहिल्यामुळे त्याचे पुण्य पदरी पडत नाही. तसेच प्राणिमात्राबद्दल अंतःकरणात दयाही नसते. आणि फुकटचे रामनाम, तेही मनुष्याला मुखाने घेता येत नाही.



हल्लीच्या जमान्यात गुंतवणूक अथवा बँक व्यवहारासाठी नॉमिनेशन केले की आपल्या पश्चात मालमत्तेची व्यवस्था लावण्याचे काम पूर्ण झाले, आता काहीही करायची आवश्यकता नाही असा बहुतांश लोकांचा आजही गैरसमज आहे. नॉमिनेशन ही एक कायदेमान्य व्यवस्था आहे यात काहीही वाद नाही, मात्र नॉमिनेशन केले की निर्धास्त व्हावे अशी परिस्थिती निश्चितच नाही. कारण नॉमिनेशन ही एक रूढ आणि सोप्या पद्धत असली तरीसुद्धा तिला काही कायदेशीर मर्यादा आहेत.

नॉमिनी म्हणजे नक्की काय ? त्याचा कायदेशीर दर्जा काय ? हे विविध खटल्यांच्या निकालात वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार नॉमिनीचा दर्जा हा मालकाचा नसून विश्वस्ताचा आहे. जिथे एकापेक्षा अनेक वारस असतील आणि त्यापैकी एखाद्याच वारसाला नॉमिनी नेमले असेल, तर तो नॉमिनी पूर्ण मालक न होता इतर वारसांच्या हक्काकरिता विश्वस्त होतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेकांपैकी एकाला नॉमिनी केले म्हणजे बाकी वारसांचा हक्क संपुष्टात येत नाही, इतर वारस यथायोग्य न्यायालयात दाद मागून आपला हक्क व हिस्सा निश्चितपणे मिळवू शकतात. असे झाले तर एकाच वारसाला नॉमिनी नेमले म्हणजे त्यालाच सगळे मिळेल हा उद्देश पूर्णतः विफल होतो.

नवऱ्याने घेतलेल्या मालमत्तेत बायकोला नॉमिनी करणे बंधनकारक आहे हा नॉमिनेशनबद्दल अजून एक अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. सद्यस्थितीत प्रचलित कोणत्याही कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने एखाद्या विशिष्ट व्यक्तीस किंवा नातेवाईकास नॉमिनी नेमण्याची सक्ती नाही. स्वघार्जित मालमत्तेबाबत मालकाला पूर्ण तर वडिलोपार्जित मालमत्तेबाबत आपापल्या हक्क आणि हिश्यापुरते अधिकार असतात. साहजिकच अशा कोणत्याही अधिकारांचे नॉमिनेशन विशिष्ट व्यक्तीस करण्याची सक्ती म्हणजे त्या अधिकारांवर अतिक्रमण ठरणार असल्याने अशी तरतूद सध्या अस्तित्वात नाही आणि भविष्यातदेखील अस्तित्वात येण्याची शक्यता जवळपास नाहीच असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नॉमिनेशन केल्याने अंतिम हेतू साध्य होण्याची खात्री नसेल तर मग यावर उपाय काय ? तर आपल्या मालमत्तेची आपल्या मनानुसार आपल्या पश्चात व्यवस्था लावण्याकरता वेळीच मृत्युपत्र करून ठेवणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. नॉमिनेशनप्रमाणे मृत्युपत्राची व्याप्ती मर्यादित नसल्याने, मृत्युपत्रानुसार आपण ज्याला जे देऊ त्याला ते मालक म्हणून मिळेल आणि उपभोगता येईल. मृत्युपत्र करतानासुद्धा स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्तेतील भेद लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत काहीही करण्याचा संपूर्ण अधिकार मालकाला असतो, मात्र वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा असा अधिकार मर्यादित असतो हे ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मृत्युपत्र म्हटले की आजही अनेकांच्या भुवया उंचावतात आणि 'एवढ्यात काय घाई आहे ? निवांत म्हातारपणी करू' असा विचार बहुतांश लोक करतात. निधन जेवढे निश्चित आहे, तेवढीच त्याची वेळ अनिश्चित आहे हे लक्षात घेऊन आपण शक्य तेवढ्या लवकर आपापले कायदेशीर मृत्युपत्र करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र केले आणि नंतर परिस्थिती बदलली तर काय ? हा अजून एक प्रश्न अनेकांच्या मनात असेल. प्रत्येक नवीन मृत्युपत्र आधीची सगळी मृत्युपत्रे आपोआप रद्द करत असल्याने, बदलत्या परिस्थितीत आपण नवीन मृत्युपत्र करू शकतो, त्यामुळे त्याबाबतीतसुद्धा धास्ती बाळगायची काहीच आवश्यकता नाही. अर्थात मृत्युपत्र करणे ही सक्तीची नसून ऐच्छिक बाब असल्याने आपल्या मनानुसार आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावून, आपल्याच वारसांमध्ये होणारे संभाव्य तंटे आणि खटले टाळायचे की नाही हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. तुमच्यानंतर तुमच्या नॉमिनी लाच पैसे मिळतील का ???

वरील प्रश्नाचे उत्तर तुम्ही Of-course ! असेच द्याल पण तरीही पुन्हा विचारतो !



तुम्ही तुमच्या आयुष्यात फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पॉलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्समध्ये पैसे टाकले असतील पण तुमच्या नंतर हे पैसे तुमच्या नॉमिनीला मिळतील याची तुम्हाला खात्री आहे का ?

'Nomination' बदलच्या कायद्याची तुम्हाला माहिती आहे का ?

तुम्ही आयुष्यात ज्यांच्यासाठी मेहनत घेता, काबाड कष्ट करता, इन्वेस्टमेंट करत असता, ती असतात तुमची मूल, बायको, आई, बाबा आणि भावंड, जर आपल्याला काही झाले तर तुम्ही यामधील कुणालातरी नॉमिनी सुद्धा केलेलं असत पण तुमच्या नंतर पूर्ण पैसा तुमच्या नॉमिनीलाच मिळेल का ?

तर उत्तर आहे - नाही

शॉकिंग ???

खालील उदाहरण पहा !

महेश हा ५५ वर्षाचा माणूस आहे ज्याचे आपल्या मुलांशी अजिबात पटत नाही. महेशने आपली इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड मधील संपूर्ण मिळकत बायको च्या नावे नॉमिनी म्हणून ठेवलेली आहे. अचानक महेशचा क्विडेंट होतो आणि त्यातच त्याच निधन होत. त्याने बायकोलाच नॉमिनी ठेवलेलं होत पण मुलं संपत्तीसाठी कोर्टात गेली, कोर्टाने इन्शुरन्स व म्युच्युअल फंडातील संपत्तीचे बायको आणि मुलांमध्ये समान भाग केले. आणि त्याच्या बायकोच्या वाट्याला छोटासा हिस्साच फक्त आला !

असे का झाले ? महेशने बायकोला नॉमिनी ठेवले होते पण त्याने 'legal Will' बनवले नव्हते. त्यामुळे त्याच्यानंतर त्याच्या संपत्तीची वाटणी ही 'Succession Law' (वारसा हक्क) नुसार झाली आणि सर्व 'Legal Heir' (वारसदार) मध्ये समान वाटणी झाली. 'Succession Law' समजून घ्या! 'Succession Law' नुसार नॉमिनी हा फक्त असेट्सचा (पैशाचा) Trustee आहे, मालक नाही. त्याचे काम हे फक्त नॉमिनेटेड मालमत्तेची

काळजी घेऊन ती legal Heirs ला सुपुर्द करण्यापर्यंत मर्यादित आहे.

नॉमिनी असेटला होल्ड करू शकतो पण असेट (पैशाचे) चे खरे मालक हे तुमचे 'Legal Heir' च असतात. 'J'Legal Heir' कोण असतात ?

'Legal Heir' ते असतात जे Succession - ct ' धे नमूद केलेले आहेत. जर तुम्ही Will बनविली असेल तर मात्र संपत्तीचे वाटप Will नुसार होते आणि जर तुम्ही 'legal Will' नाही बनवली आहे तर 'Succession Law' नुसार तमचे 'Legal Heir' ठरवले जातात. 'Succession Law' चे कायदे हे इन्वेस्टमेंट नुसार बदलतात म्हणजे तुम्ही केलेल्या फिक्स्ड डिपॉझिट, PPF, इन्शुरन्स पॉलिसी, मुच्युअल फंड आणि शेअर्स यांसाठी थोडे वेगवेगळे कायदे आहेत. मित्रांनो इन्वेस्टमेंट करणे ही काळाची गरज आहे तेवढेच त्याचे लीगल कायदे माहिती असणे हे सुद्धा महत्वाचे आहे. नाहीतर तुमची जीवनभराची पुंजी अशीच वाटली जाईल आणि तुमच्या नॉमिनी ला हवा तेवढा फायदा होणार नाही ! नॉमिनी ट्रस्टी प्रमाणे असतो. मृत्यूपत्र, सर्व वारसांची त्याला मान्यता आणि जर मान्यता नसेल तर कोर्टाची ऑर्डर (probate) हे महत्वाचे!

आपल्यानंतर आपल्या संपत्तीवरून आपल्या वारसांमध्ये भांडणे होऊ नयेत तसेच ती संपत्ती योग्य व्यक्तीकडे जावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर 'मृत्यूपत्र' बनवणे अतिशय महत्वाचे असते.

सर्व साधारण लोकांचा हाच समज असतो की नॉमिनेशन केले की आपण ज्याच्या नावाने नॉमिनेशन केले आहे त्यालाच पैसे मिळतील. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. जर तुमचे वारस कोर्टात गेले तर तुमचे पैसे, तुमच्या प्रॉपर्टीचा समान हिस्सा तुमच्या वारसांना मिळतो.





## ११ एप्रिल - राष्ट्रीय माता सुरक्षा दिन

स्व.कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशात दरवर्षी ११ एप्रिलला राष्ट्रीय मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारतात माता मृत्यू दर कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.

देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारत सरकारने सर्वप्रथम २००३ साली ११ एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. देशातील महिलांच्या गर्भावस्था, प्रसुती आणि त्यानंतरची आरोग्याची स्थिती चांगली राखणे तसेच बालकांना जन्म देताना मातेच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कार्य करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

भारतात महिलांच्या, त्यातल्या त्यात गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. भारताची आकडेवारी पाहता, जगात एकूण माता मृत्यू होतात त्यापैकी १२ टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. दरवर्षी ४५ हजार मातांचा आपल्या बालकांना जन्म देताना मृत्यू होतो. दर एक लाख लोकसंख्येपैकी

१६७ मातांना आपला प्राण गमवावा लागतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, तुलनेने भारतातील माता मृत्यू दर हा झपाट्याने कमी होत आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती आहे. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

भारत सरकारने १८०० संघटनांचा एक गट असलेल्या व्हाईट रिबन अलाएन्स इंडियाच्या विनंतीनुसार कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा दिवस साजरा करणारा भारत हा पहिला देश आहे.



### माहे एप्रिल दिनविशेष

- १ एप्रिल - हवाई दल दिन
- ५ एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
- ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
- १० एप्रिल - जलसंधारण दिन
- ११ एप्रिल - राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
- १३ एप्रिल - जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन
- २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
- २३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
- २४ एप्रिल - राष्ट्रीय पंचायतराज दिन



## दिनविशेष २३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट

संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' आणि 'कॉपीराइट दिन' साजरा केला जातो. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे. खरंतर अनेकांना या दिवशी 'वर्ल्ड बूक डे' का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.

### २३ एप्रिल याच तारखेची निवड का ?

विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन २३ एप्रिल याच दिवशी झालं. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस प्रथम २३ एप्रिल १९२३ मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. कसा साजरा केला जातो हा दिवस ? हा दिवस प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी विनामूल्य पुस्तकांची विक्री

केली जाते. काही ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर, काही ठिकाणी वाचनालयांमध्ये एक दिवस मोफत पुस्तके वाचायला दिली जातात. पुस्तके केवळ वाचनाचे प्रोत्साहन देत नाहीत तर जगण्याचा नवा दृष्टीकोणही देतात. अनेकांचे एकटेपण दूर करणारे ते सखेसोबती असतात. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच आहे. आज संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहे. अनेक देशांमध्ये सतत लॉकडाऊन करण्यात येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत मनाला शांतता आणि स्थिरता मिळण्यासाठी वाचनामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं ही एक चांगली गोष्ट आहे.

### कॉपीराइट म्हणजे काय ?

कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.



## मस्त आहेत ना आपले मराठी १२ महिने

- १) चैत्र नेसतो सतरा साड्या.
- २) वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या.
- ३) जेष्ठ बसतो पेरित शेती.
- ४) आषाढ धरतो वरती छत्री.
- ५) श्रावण लोळे गवतावरती.
- ६) भाद्रपद गातो गणेश महती.
- ७) आश्विन कापतो आडवे भात.
- ८) कार्तिक बसतो दिवाळी खात.

- ९) मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे.
- १०) पौषाच्या अंगात उबदार कपडे.
- ११) माघ करतो झाडी गोळा.
- १२) फाल्गुन फिरतो जत्रा सोळा.

वर्षाचे महिने असतात बारा,  
प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा...

हिंदू नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा



शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म



आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावून चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

ताकात विटामिन इ १२, कॅल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते. ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .

- १) ताक प्यायल्याने लड्डुपणा कमी होतो.
- २) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
- ३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
- ४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरून जातात.

५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.

८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

९) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे

दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

१०) महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. तुमची तबबेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल. चला तर मग मि ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..



# सात प्रकारच्या विश्रांती...

दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं, बरोबर ना ?

झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त

झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे सात प्रकार आहेत. ते आपण सविस्तरपणे पाहूयात.

## शारीरिक विश्रांती

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग, स्ट्रेचिंग, मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.

## मानसिक विश्रांती

दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसराभोळे होयला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरु असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही.



८ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्या सोबत कशामुळे होत असेल याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य

कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं हा मार्ग आपण अवलंबू शकत तर नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक १० मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा. आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे. रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होत अश्या विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू ? यावर आपण अभ्यास करू शकतो.

## सेन्सरी विश्रांती

विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे, 'सेन्सरी विश्रांती'. दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा समोर बसून काम करणे, लाईट्स, आजूबाजूला होणारा आवाज, खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे, यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत पण ऑनलाइन मिटींग करून ही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना



काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा.

### क्रिएटीव्ह विश्रांती

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्त्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अश्या प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी, छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांतीच. अश्या गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते, अश्या गोष्टी, छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील ४० तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.

### भावनिक विश्रांती

सतत इतरांना काय वाटेल यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते.

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्राना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला भावनिक विश्रांती मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे.

### सामाजिक विश्रांती

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहूयात , गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी २ मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा.

### अध्यात्मिक विश्रांती

या विश्रांती नंतर अध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया, प्रेम, आपुलकी, स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही अध्यात्मिक विश्रांती. आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामांत स्वतःला गुंतवणे, रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान करणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत जोडले जा.


मित्रहो, लक्षात आलं ना ? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !



छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बँकेच्या सर्व शाखांत अभिवादन करण्यात आले.



महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना बँकेच्या सर्व शाखांचा सेवक वर्ग.



# बँक वैशिष्ट्ये - ठेवीचे व कर्जाचे व्याजदर

## दि यशवंत को-ऑप बँक लि; फलटण बँकेची वैशिष्ट्ये

- बँक असल्याने प्रत्येक ठेवीदारास रु. ५ लाखांचे ठेव विमा संरक्षण...
  - सर्वात कमी सुट्या असणारी सहकारी बँक...
  - सर्व शाखांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कॅश सुविधा देणारी बँक
  - कोरोना विषाणू काळातही कॅश देण्यावर कोणतीही मर्यादा नाही...
  - बचत गटांना केवळ अर्थसहाय्य नव्हे तर प्रशिक्षण देणारी बँक...
  - राष्ट्रीय महिला कोषकडून निधी घेणारी राज्यातील पहिली बँक...
  - रिकरिंग ठेव (R.D) खात्यावर मिळणाऱ्या रकमेइतके अपघाती विमा संरक्षण देणारी एकमेव बँक...
  - मधुमित्र ठेव योजनेत डायबेटिक ग्राहकांना दरमहा मोफत तपासणी...
  - ग्रीन फ्युचर ठेव योजनेत ७५० वृक्षांची लागवड व यशस्वी संगोपन...
  - यशवंत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सलग १० वर्षे संपन्न...
  - बँकेचे तज्ञ व निस्वार्थी संचालक मंडळ...
  - व्यवस्थापन खर्च अत्यंत अल्प प्रमाणात ठेवणारी बँक...
  - सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम...
  - प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत अग्रेसर होवून मदत कार्य करणारी बँक...
- \* ग्राहक सेवा हा आमचा विभाग नसून स्वभावच आहे. \***

अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेस भेट द्या.

## दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण

शाखा फलटण  
डॉ. आंबेडकर चौक, फलटण  
☎ 8408802022

शाखा कराड  
चावडी चौक, कराड  
☎ 7875558491

शाखा सातारा  
तांदुळआळी, सातारा  
☎ 9049633555

www.yashwantbank.com | admin@yashwantbank.com



## दि यशवंत को-ऑप बँक लि; फलटण

दि. ०१/१२/२०२१ पासूनचे ठेवीवरील सुधारित व्याजदर

अ.नं.	ठेव प्रकार	मुदत	सुधारित व्याजदर
१	सेव्हिंग ठेव		३.५० %
२	स्पेशल सेव्हिंग ठेव		६.५० %
३	चिरंजिव सेव्हिंग ठेव		३.५० %
४	पिप्पी ठेव		३.०० %
५	सुपर फ्लेक्सी ठेव		५.०० %
६	अल्प मुदत	किमान १६ दिवस ते ९० दिवस	५.५० %
७	अल्प मुदत	९१ दिवस ते १८० दिवस	५.७५ %
८	अल्प मुदत	१८१ दिवस ते ३६४ दिवस	६.०० %
९	मध्यम मुदत	१ वर्ष	७.२५ %
१०	मध्यम मुदत	१३ महिने ते २४ महिने	७.७५ %
११	मध्यम मुदत	२५ महिने ते ६० महिने	८.०० %
१२	मासिक व्याज योजना	३ वर्षे व पुढे	८.२५ %
१३	मधुमित्र योजना	३ वर्षे व पुढे	८.२५ %
१४	आधार (जेष्ठ नागरीक)	३ ते ५ वर्षे	८.५० %
१५	दामदुपट ठेव		८ वर्षे
१६	दामदुपट ठेव योजना		४ वर्षे २ महिने

रिकरिंग ठेव प्रकारामध्ये व्याजदर पूर्वीप्रमाणेच राहतील.

'अ' वर्ग सभासद किंवा जेष्ठ नागरीक यांना १ वर्ष व त्यापुढील कालावधीकरीताच्या ठेवींना ०.२५ टक्के जादा व्याजदर

आपली बँक, यशवंत बँक.

## दि यशवंत को-ऑप बँक लि; फलटण

फलटण-कराड-सातारा

बँकेच्या नव्या सभासदांसाठी खास आरोग्यदायी ठेव योजना

**\* सभासद आरोग्यवर्धिनी योजना \***

सुरक्षितता... ठेवींबरोबर आरोग्याचीही..

सभासद आरोग्यवर्धिनी - फेज १	एकरकमी दरवर्षी रु. १०००/- चे शेरअर्स
लॅबोरेटरी चार्जेस :-	
१) रक्त तपासणी (वर्षात कमाल मर्यादा रु. २००/-)	रु. १००/-
२) लघवी तपासणी (वर्षात कमाल मर्यादा रु. २००/-)	रु. १००/-
एक्स रे (वर्षातून एकदाच)	रु. १५०/-
कार्डिओग्राम (वर्षातून एकदाच)	रु. २००/-
डोळे तपासणी (वर्षातून एकदाच)	रु. १५०/-
डोळ्यांचे ऑपरेशन	रु. ५००/-
चप्पा खरेदी (एकदाच)	रु. २००/-
सोनोग्राफी (वर्षातून एकदाच)	रु. ३५०/-
सी.टी.स्कॅन (वर्षातून एकदाच)	रु. ५००/-
अंत्यविधी अनुदान	रु. १०००/-

## कर्जावरील व्याज दर

अ. नं.	कर्ज प्रकार	दि. ०१/०१/२०१७ पासून बदलेले सुधारित व्याजदर
१	सामान्य कर्ज (जामीनकी तारण)	१६.००%
२	स्थावर तारण कर्ज	१६.००%
३	हायपोथिकेशन कर्ज (जुने वाहन/मशिनरी)	१६.००%
४	हायपो. कॅश क्रेडिट कर्ज	१६.००%
५	यशवंत महिला स्वयंरोजगार कर्ज	१५.५०%
६	सोनेतारण	मुल्यांकनाच्या ५०% - १२% मुल्यांकनाच्या ७५% - १४% मुल्यांकनाच्या १००% - १६%
७	वाहनतारण कर्ज - मुदत ७ वर्षांपर्यंत वैयक्तिक वापराच्या वाहनाकरीता व्यावसायिक वाहनाकरीता	१२.००% १३.००%
८	गृहबांधणी कर्ज मुदत १५ वर्षांपर्यंत	१२.००%
९	लघुउद्योग(SME) कर्ज रु. १० लाखांपर्यंत कॅश क्रेडिट व टर्म लोन मुदत १ ते ७ वर्षांपर्यंत	१२.००%
१०	शैक्षणिक कर्ज	१२.००%
११	सी. आर. ई. कर्ज	१८.००%



**घर** तुमचं हक्काचं...  
तुमचं स्वतःचं...



# गृहप्रवेश

गृहबांधणी/खरेदी कर्ज योजना

प्रति लाखास

₹ १२००/-

पात्रता :

व्यावसायिक - वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट  
पगारदार - निव्वळ मासिक पगाराच्या ६० पट  
शेती - वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट

नवीन फ्लॅट खरेदीसाठी/घर बांधणीसाठी/जुना फ्लॅट/घर खरेदीसाठी  
तुमच्या सध्याच्या घराच्या दुरुस्तीसाठी/विस्तारासाठी  
एन. ए. प्लॉट खरेदी व बांधकाम दोन्हीसाठी

उत्पन्न कागदपत्रे :

व्यावसायिक - गत ३ वर्षांची आयकर विवरण पत्रके  
पगारदार - पगारपत्रक, हमीपत्र  
शेती - शेती उत्पन्नाची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट

आवश्यक कागदपत्रे :

मिळकतीशी संबंधित अद्ययावत कागदपत्रे,  
७/१२ उतारा, सिटी सर्वे उतारा,  
मूल्यांकन अहवाल

कायदेशी बाबी :

शोध अहवाल, कायदेशीर मत  
आर्थिकदृष्ट्या सक्षम २ जामीनदार  
आर्थिक कागदपत्रांसहीत.

मुदत

१५ वर्षे

कमाल मर्यादा

₹. ५० लाख



प्रति लाखास

₹ २२२५/-

गाडी कोणतीही घ्या...

अर्थसहाय्य आम्ही करू...!

दुचाकी / चारचाकी वाहन खरेदीसाठी

## सुहाना सफर कर्ज योजना

२४ तासात कर्ज उपलब्ध

100 %

पर्यंत कर्ज उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे :

गाडीचे कोटेशन, मूल्यांकन रिपोर्ट

आर्थिक कागदपत्रे :

व्यावसायिक - गत ३ वर्षांची आयकर पत्रके  
पगारदार - पगारपत्रक हमीपत्र  
शेती - शेती उत्पन्नाची कागदपत्रे  
आर्थिकदृष्ट्या सक्षम २ जामीनदार.

